

ग्रंथालय संचालनालय, मुंबई व  
संचालनालयाच्या अधिपत्याखालील  
कार्यालयातील अस्थायी पदे पुढे  
चालू ठेवणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक: मराग्रं २०२४/प्र.क्र.१४४/ई-८४८४२१/प्रं.क.

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक: १५ एप्रिल, २०२५

#### संदर्भ :

- १) शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. मराग्रं-२०२४/प्र.क्र.१४४/ई-८४८४२१/प्रं.क.  
दि.०१.१०.२०२४
- २) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.०८/१६/आ.पू.क. दि.०३.०३.२०२५
- ३) ग्रंथालय संचालक, मुंबई यांचे पत्र.क्र. १४/२०२४-२५/९५४३, दि.१०.०३.२०२५

#### प्रस्तावना :

ग्रंथालय संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमधील एकूण १३४ अस्थायी पदे दि.०१.०९.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास संदर्भाधीन दि.०१.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.०३.०३.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अस्थायी पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार सर्व प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आले आहेत. ग्रंथालय संचालनालयाच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेली अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव ग्रंथालय संचालक यांनी संदर्भाधीन पत्राव्दारे सादर केला आहे. सदर बाब विचारात घेवून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

#### शासन निर्णय :-

ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून प्राप्त संदर्भाधीन क्र. ३ येथील दि.१०.०३.२०२५ रोजीच्या प्रस्तावास अनुसरून ग्रंथालय संचालनालय व संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील सोबतच्या विवरणपत्र "अ" मध्ये दर्शविलेली १११ अस्थायी पदे दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

अ) सदर पदे ज्या प्रयोजनासाठी निर्माण केली आहेत, त्याच प्रयोजनासाठी चालू ठेवण्यात आली आहेत.

आ) ग्रंथालय संचालनालयाकडे असलेल्या विद्यमान योजनांपैकी कोणतीही योजना संपलेली नाही.

२. यासंदर्भात होणारा खर्च खालील मुख्य लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा. :-

मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५- कला व संस्कृती, १०५, सार्वजनिक ग्रंथालये,

(अ) (०१) (०१) ग्रंथालय संचालनालय (२२०५ ०२५१)

(ब) (०२) (०१) शासकीय मध्यवर्ती, विभागीय व जिल्हा ग्रंथालये (२२०५ ०२७१)

३. सदर शासन निर्णय हा वित्त विभाग शासन निर्णय क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पू.क, दि.०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४१५१७३३२५८४०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अमोल मुत्याल)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत : विवरणपत्र "अ"

प्रत :-

१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
२. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई.
३. ग्रंथपाल गट-अ, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे/नागपूर.
४. सर्व सहाय्यक ग्रंथालय संचालक/जिल्हा ग्रंथालय अधिकारी
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
६. सर्व कोषागार/उपकोषागार अधिकारी
७. निवासी लेखाधिकारी, मुंबई
८. वित्त विभाग (अर्थसंकल्प १९), (व्यय-५) (आ.पु.क.) मंत्रालय, मुंबई
९. कक्ष अधिकारी, (समन्वय) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती (ग्रंथालय कक्ष) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

विवरणपत्र "अ"

( शासन निर्णय क्र: मराग्रं २०२४/प्र.क्र.१४४/ई-८४८४२१/ग्रं.क. दि. १५ एप्रिल, २०२५ चे सहपत्र )

अ. क्र.	वर्ग/गट	संवर्ग/पदनाम	मंजूर पदांची संख्या	स्थायी पदांची संख्या	अस्थायी पदे		
					अस्थायी पदांची संख्या	मृत संवर्गातील रिक्त असल्याने कमी करण्यात आलेल्या पदांची संख्या	मृत संवर्गातील रिक्त असलेली पदे वजा जाता अस्थायी पदांची संख्या
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)	(८)
१	गट-अ राजपत्रित	ग्रंथालय संचालक	१	१	०	०	०
२		ग्रंथालय उपसंचालक / ग्रंथपाल वर्ग-१	४	३	१	०	१
३	गट-ब राजपत्रित	सहाय्यक ग्रंथालय संचालक/ग्रंथपाल वर्ग-२ /जिल्हा ग्रंथालय अधिकारी /लेखाधिकारी	५३	३०	२३	०	२३
४	गट-क	तांत्रिक सहाय्यक/ ग्रंथालय निरीक्षक / वितरण सहाय्यक	७४	४८	२६	०	२६
५		अधिक्षक/लघुलेखक	३	३	०	०	०
६		मुख्य लिपिक	१४	११	३	०	३
७		वरिष्ठ लिपिक	३७	२९	८	०	८
८		निर्गम सहाय्यक	१०	८	२	०	२
९		कनिष्ठ लिपिक	९१	६०	३१	०	३१
१०		वाहन चालक	६	४	२	१	१
११	गट-ड	आलमारी परिचर/ग्रंथ परिचर/पृथःकार/ नाईक/ ग्रंथवाहक/ ग्रंथ बांधणीकार	३६	३०	६	५	१
१२		शिपाई/चौकीदार/ हमाल/ माळी/सफाई कामगार	९३	५७	३६	२१	१५
		<b>एकूण</b>	<b>४२२</b>	<b>२८४</b>	<b>१३८</b>	<b>२७</b>	<b>११९</b>

(अमोल मुत्याल)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन